

Ref: DEL/SEC/2024/07/07

Date: July 28, 2025

To

Department of Corporate Services/Listing **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort

Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 504908

Dear Sir/ Madam,

<u>Sub: Copy of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025 published in Newspapers</u>

Please find enclosed a copy of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025 published in Financial Express (English) and Loksatta (Marathi).

You are requested to take the same on your records.

Thanking you,

For Duncan Engineering Limited

Shanu Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above

(Formerly known as Schrader Duncan Limited)
Registered Office & Plant
F-33, Ranjangaon MIDC, Karegaon, Tal. Shirur, Dist. Pune - 412 209. India
Telephone: +91 2138 660-066 Fax: +91 2138 660-067
Email: del@duncanengg.com Web: www.duncanengg.com

CIN: L28991PN1961PLC139151

RELIANCE

Reliance Infrastructure Limited Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 website: www.rinfra.com Email: rinfra.investor@reliancegroupindia.com

CIN: L75100MH1929PLC001530

Tel: 912243031000 A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2025 (₹ crore) Quarter ended Year ended March Sr. **Particulars** June June 30, 2025 30, 2024 31, 2025 No. Unaudited Unaudited Audited 7,192.83 23,591.88 Income from Operations 5,907.82

Net Profit / (loss) before exceptional items and tax 286.67 (78.29)7,384.16 Net Profit / (Loss) before tax (after exceptional items) 287.29 (78.29)8.483.88 Net Profit/ (Loss) for the period after tax (233.74)4.937.52 (after exceptional items) 59.84 Total Comprehensive Income for the period 305.45 (93.15)9,178.24 Paid-up Equity Share Capital 408.67 396.17 396.17 Earnings Per Share (Face value of Rs. 10 each) (5.90)124.64 (a) Basic (Rs.) 2.20 (b) Diluted (Rs.) 2.12 (5.90)120.68 (Not annualised for quarter)

	tract of the Standalone Financial Results for the Quarter		Quarter ended			
Sr. No.	Particulars	June 30, 2025	June 30, 2024	March 31, 2025		
		Unaudited	Unaudited	Audited		
1	Income from Operations	53.54	31.11	211.81		
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(65.61)	(206.29)	(504.40)		
3	Net Profit / (Loss) before tax (after exceptional items)	111.01	(206.29)	(1,110.72)		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax					
	(after exceptional items)	111.01	(206.29)	(1,108.05)		
5	Total Comprehensive Income for the period	111.01	(206.51)	(1,105.28)		
6	Paid up Equity Share Capital	408.67	396.17	396.17		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			5,559.98		
8	Security Premium Account			10,133.76		
9	Outstanding Debt			469.01		
10	Earnings Per Share (Face value of Rs.10 each)					
	(a) Basic (Rs.)	(1.65)	(5.21)	(12.67)		
	(b) Diluted (Rs.)	(1.65)	(5.21)	(12.67)		
Ш	(Not annualised for quarter)					

- C. The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- D. The figures for the previous period and for the year ended March 31, 2025 have been regrouped and rearranged to make them comparable with those of current period.
- E. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2025 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on July 25, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2025 are available on the Company's website, www.rinfra.com and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com and can also be accessed by scanning the Quick Response Code. 回熟熟新回

Place: Mumbai Date: July 25, 2025

SPP POLYMER LIMITED

Reg. Office: Bearing No. DPT212, DLF Prime Tower, Okhla Industrial Estate, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi, India, 110020 CIN: U15412DL2004PLC128666 | Website www.spppolymer.com Phone: +91 9560291488 | Email: admin@spppolymer.com

Notice of Annual General Meeting, E-voting Procedure and Final Dividend NOTICE is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the Members of SPP Polymer Limited ("Company") will be held on Monday, 18th August, 2025 at 11:00 a.m. (IST), at the registered office of the company situated at Bearing No DPT212, DLF Prime Tower, Okhla Industrial Estate, Okhla Industrial Area Phase-I, New Delhi, Delhi, India, 110020, to transact the business set out in the Notice of conveying AGM.

The Annual Report along with the Notice to AGM for FY 2024-25 has sent to the Members through e-mail on 26th July, 2025 and the same is also available on the website of the Stock Exchange where the shares of the company are listed i.e National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com). The same is also available on the website of the company at https://spppolymer.com/

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Act") as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice conveying the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the company as on Monday, August 11, 2025 ("cut-off date").

The remote e-voting period shall commence at 9.00 a.m IST on Thursday, August 14, 2025 and end at 5.00 p.m IST on Sunday, August 17, 2025. During this period, the members may cast their vote electronically. The voting through remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m IST on Sunday, August 17, 2025. Those members who shall be present in the AGM and had not cast their votes on the resolutions through remote e-voting, shall

be eligible to vote through ballot paper during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also

attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again. Once the vote on a resolution(s) is cast by the member, the member shall not be allowed to

change it subsequently. Members of the company holding shares as on the cut-off date i.e Monday, August 11

Any person become a member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares a on the cut-off date may cast their votes by following the instruction and process of e-voting / remote e-voting as provided in the Notice of the AGM.

In case Member(s) have not registered their e-mail address, they may temporary

registered by mailing details at cs@spppolymer.com In case Member(s) have not registered their e-mail address, they may follow the following instructions: Members holding shares in Demat mode are requested to contact their

respective Depository participant for registering the email addresses. For details related to remote evoting, please refer to the notice of the AGM. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the NSDL e-Voting System, you can write an email to evoting@nsdl.co.in or contact at 022 - 4886 7000 and 022 -

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/ through authorized representative, provided that all proxies in the prescribed form/authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the meeting.

The Board of Directors of the Company in their meeting held on May 27, 2025, recommended the Final Dividend of Rs. 0.50/- per equity shares which is subject to approval of Members of the Company. Further, the Board of Directors has fixed the record date August 01, 2025 for eligibility of Members to receive the Final Dividend. Once the Final Dividend is approved by the Members of the Company, the same will be paid on or before September 16, 2025.

For SPP POLYMER LIMITED Sd/-

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot

be held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies.

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies

or entering into any

agreements with advertisers

or otherwise acting on an

advertisement in any

manner whatsoever.

Date: July 26, 2025 Chetna Shoor **Company Secretary** Place: Delhi

INDIA PESTICIDES LIMITED

CIN: L24112UP1984PLC006894

Registered Office:35-A Civil Lines, Bareilly, Uttar Pradesh-243001 Corporate Office: Water Works Road, Swarup Cold Storage Compound, Aishbagh, Lucknow, Uttar Pradesh- 226004, Telephone: +91 522 2653602/, Fax: +91 522 2653610 Email: investor@indiapesticideslimited.com, Web: www.indiapesticideslimited.com

> NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the India Pesticides Limited ("the Company") will be held on Tuesday, 19th August, 2025 at 12:30 PM, (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made there under, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI, to transact the ordinary and special businesses asset out in the Notice of the 40th AGM. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company, i.e. 35-A Civil Lines Bareilly Uttar Pradesh -243001. The attendance of members attending through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for the AGM.

The documents referred to in the Notice of the AGM will be available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send ane-mail to investor@indiapesticideslimited.com

Completion of Dispatch of Notice of 40th AGM and Integrated Annual Report for FY2025 via e-mail: The Company has completed the dispatch of Notice of AGM and Integrated Annual Report for FY ended 31st March, 2025 by 26th July, 2025, in electronic mode to Members holding equity shares of the Company as on Friday, 25th July, 2025, whose email addresses are registered with the Company/ Registrar and Transfer Agent("RTA")/ depository participant(s). The Annual Report and Notice of 40th AGM is also available on the Company's website at www.indiapesticideslimited.com, and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of RTA at https://evoting.kfintech.com/, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Physical copies of the Notice of the AGM and Integrated Annual Report for FY 2025 will be dispatched to those shareholders who request for the same.

Remote e-voting and e-voting during AGM: The Company is providing to its members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged National Securities Depository Limited ("NSDL") as the agency to provide e-votingfacility. Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialized mode and for members who have not registered their email address such information has been provided in the Notice of the AGM. The persons who become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date i.e. 12th August, 2025 will also eligible to cast their vote. Members who have forgotten their User ID and Password, can obtain/generate the same as has been provided in the Notice of the AGM. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting : Saturday, 16th August, 2025 at 09:00 AM End of remote e-voting : Monday, 18th August, 2025 at 05:00PM

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. A person who is not a member as on the cut-offdate should treat this Notice for information purpose only. Any person who acquires equity shares and becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date may obtain the User ID and password by following the instructions provided in the AGM Notice. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have casted their vote through remote e-voting may participate in the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off date. Tuesday, 12th August, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

Mr. Saket Sharma (FCS: 4229), Partner, M/s GSK & Associates, Company Secretaries have been appointed as the Scrutinizer to scrutinize the voting process before and during the AGM in a fair and transparent manner

The results of the remote e-Voting and votes cast during the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The results declared, alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website i.e. www.indiapesticideslimited.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE and NSE and be made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nsein

RECORD DATE FOR DIVIDEND AND PAYMENT THERE OF Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on 26th May, 2025 has recommended a final dividend of Rs.0.75/- per equity share subject to approval of shareholders at the

a. The Company has fixed Tuesday, 12th August, 2025 as the "Record Date" for determining the entitlement of Members to receive

- final dividend as recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended 31st March, 2025.
- b. The dividend will be paid within 30 days from the conclusion of the AGM, to the Members whose names appear on the Company's Register of Members as on the Record date and in respect of the shares held in dematerialized mode to the Members whose names are furnished by National Securities Depository Ltd. and Central Depository Services (India) Ltd. as beneficial owners as on the Record Date.
- Payment of dividend shall be made through electronic mode to the members who have registered their bank account details with the Company. Dividend warrants will be dispatched to the registered address of the Members who have not recorded their bank

Manner of registering mandate for receiving Dividend: Members are requested to register/update their complete bank details with their Depository Participant(s) with whom they maintain their demat account, if shares are held in dematerialized mode by submitting forms and documents as may be required by the Depository Participant(s).

Manner of registering/ updating e-mailingaddress: Members holding shares in dematerialized mode, who have not

registered/updated their e-mail address are requested to register/update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. In case of any query pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions "FAQs" section and e-voting user

manual available through a dropdown menu in the 'Downloads' section of e-voting website of NSDL viz. https://www.evoting.nsdl.com.

Members may also call on KFin toll-free Number 1800-309-4001 Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances, if any:

Mr. Narendra Ojha, Company Secretary & Compliance Officer, India Pesticides Limited., Water Works Road, Swarup Cold Storage Compound, Aishbagh, Lucknow-226004.

Telephone: +91-522-2653602/03 | Email: investor@indiapesticideslimited.com | Web: www.indiapesticideslimited.com

Joining the AGM through VC/DAVM: Members will be able to attend the AGM through VC/DAVM, via NSDL Weblink https://www.evoting.nsdl.com. The information about login credentials is to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM. Members who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

Tax on Dividend: In terms of the provisions of the Income-tax Act, 1961, Members may note that with effect from April 1, 2020 dividend income is taxable in the hands of the Shareholders. Hence Members are requested to update the details of their residential status, PAN & Category as per Income tax Act, 1961 with the RTA/ Company by providing the same on einward.ris@kfintech.com or investor@indiapesticideslimited.com Dividend shall be subject to deduction of tax at source ("TDS") at the prescribed rates.

Place: Lucknow Date: 26.07.2025

By Order of the Board of Directors Sd/-Narendra Ojha Company Secretary & Compliance Officer

DUNCAN DUNCAN ENGINEERING LIMITED

Regd.Office: F-33, Rajangaon, MIDC, Karegaon, Tal-Shirur, Dist. Pune - 412220, CIN: L28991PN1961PLC139151 Tel: + 91-2138-660066, Website: www.duncanengg.com, Email ID: complianceofficer@duncanengg.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Based on the recommendations of the Audit Committee, the Board of Directors of Duncan Engineering Limited ("the Company") at its meeting dated July 25, 2025, has approved the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2025, in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015.

The aforesaid Financial Results along with the Limited Review Report of the Statutory Auditors of the Company (S S Kothari Mehta & Co. LLP) thereon are available at https://duncanengg.com/investors details/ financial-results and can also be accessed by scanning a Quick Response Code given below:



Scan the QR Code to view the Results on the Website of the Company

> For Duncan Engineering Limited Akshat Goenka Managing Director DIN: 07131982

WHIRLPOOL OF INDIA LIMITED

CIN: L29191PN1960PLC020063, website: www.whirlpoolindia.com, email: investor_contact@whirlpool.com REGD OFFICE: A-4, MIDC, RANJANGAON, TALUKA - SHIRUR, DIST, PUNE, MAHARASHTRA, PIN - 412220. CORPORATE OFFICE: PLOT NO. 40, SECTOR 44, GURUGRAM - 122 002.

Extract of Statement of Unaudited Results for the Quarter ended 30 June 2025

(₹ in Lacs except earning per share)

SI.	Particulars	Particulars Standalone				Consolidated			
No.		Quarter ended	Quarter ended 31/03/2025	Quarter ended 30/06/2024	Financial Year ended 31/03/2025	Quarter ended 30/06/2025	Quarter ended	Quarter ended	Financial Year ended
		30/06/2025					31/03/2025	30/06/2024	31/03/2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,31,747	1,89,007	2,38,370	7,42,080	2,43,232	2,00,467	2,49,686	7,91,937
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18,157	14,289	18,085	41,762	19,644	15,465	19,591	48,312
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18,157	14,989	18,085	42,462	19,644	16,165	19,591	49,012
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,507	11,086	13,403	31,337	14,608	11,947	14,525	36,278
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,565	10,929	13,588	31,484	14,663	11,774	14,715	36,418
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				3,36,168				3,82,291
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) -								
	Basic:	10.65	8.74	10.56	24.70	11.49	9.40	11.34	28.30
	Diluted:	10.65	8.74	10.56	24.70	11.49	9.40	11.34	28.30

Notes: The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended 30 June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.whirlpoolindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided.



Place: Gurugram

Date: 26.07.2025

For and on behalf of the Board

Narasimhan Eswar Managing Director



HOWARD HOTELS LIMITED

Date: 25.07.2025

Place: Noida

Regd. Off.: 20, Maurya Complex, B-28, Subhash Chowk, Laxmi Nagar, New Delhi-110092 Corporate Off: Hotel Howard Plaza, Fatehabad Road, Agra-282001(UP), INDIA. CIN: L748990L1989PLC038622; Ph.: 0562-404-8600; Fax: 0562-404-8666; Email: cs@howardhotelsttd.com, Website: www.howardhotelsttd.com NOTICE OF THE 36TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be

held on Saturday, the 23rd August, 2025 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI. Dispatch of Annual Report and Dissemination on Website:

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 have been emailed o those shareholders/members of the Company through electronic means, whose email

addresses are registered with the Company! Depository Participant(s) ('DP')/Registrar and Transfer Agent ('HTA') in compliance with the relevant circulars. Also, an electronic copy of the Annual Report of 2024-25 of the Company inter-alia, containing the Notice of the AGM is available on the website of the Company a www.howardhotelsitd.com, the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited at www.bseindla.com and on the website of the Company's Registra and Transfer Agent viz. Link Intime India Private Limited at www.instavote.linkinfime.co.in

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed tro Sunday 17/08/2025 to Saturday 23/08/2025 (both days inclusive) for the purpose of AGM. E-Voting:

n accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with applicable rules and Secretarial Standard -2 on General Meetings, issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer the e-voting facility before the AGM through "remote e-voting" and "e-voting during the AGM to its shareholders/ members in respect of the business to be transacted a the AGM and for this number the Company has appointed "InstaVate" for facilitating voting through electronic means. The details of e-voting are given herein below:

A person whose name is recorded in the Register of Members/Register of beneficial owners as on the cut-off date i.e. Saturday 16/08/2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. Remote E-Voting

The remote e-voting will commence on Wednesday 20/06/2025 at 09:00 A.M and will end on Friday 22/08/2025 at 05:00 P.M. The e-voting module shall be disabled by instaVote for voting thereafter Voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid up equity

share capital of the company as on the cut-off date i.e. Saturday 16/08/2025; Members who have cast their vote through remote a voting will be eligible to participate in the AGM and their presence shall be counted for the purpose of qui such members shall not be allowed to cast their vote again at the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes the member of the company after the dispatch of Notice and holds shares as on the Out-off Date i.e. Saturday 16/08/2025 follow the procedure for remate e-voting as enumerated in the Notice of the 36th AGM. However, if shareholders who have already registered for CDSL's East / Eastest facility or NSDL'S IDeAS facility, can login through their existing user id and password. E-voting at the AGM

In addition to the remote e-voting facility, the members will also be provided with an option to vote at the AGM. Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to vote at the AGM.

Registration of E-mail address/ Mobile No: Shareholders who wish to register their email address/mobile no, are requested to follow the below instructions:

For shares held in electronic form- Register/Update the details in your Demat account

as per the process advised by your DP. For shares held in physical form-Register/update the details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited of the Company.

Contact Details: In case shareholders/members have any queries related to e-Voting facility/login or attendin the AGM they you may connect with the Company's RTA at. Link Intime India Private Limited - Dethi dehi@linkintime.co.in or refer the Frequently Asked Questions (FAQs) and instaVete s-voting user manual as available at www.instavote.linkintime.co.in under help section o write an email to enotices @linkintime.co.in or contact on 022-4918-6000. The Board has appointed Mr. Mukul Tyagi, Partner of Mrs ATG & Co., Company Secretaries,

Delhi as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. For: Howard Hotels Limited Nirankar Nath Mittal Chairman & Managing Director DIN: 01533102 Place: Agra Date: 26th July, 2025







फॉर्म क्र. युआरसी-2

खंड XXI च्या भाग I अंतर्गत नोंदणीसाठी सचना देणारी जाहिरात [कंपनी अधिनियम, 2013 च्या अनुच्छेद 374(बी) आणि कंपन्या (नोंदणीसाठी अधिकृत) नियम, 2014 मधील नियम 4(1) च्या अनुषंगाने]

- याद्वारे सुचित करण्यात येते की कंपनी अधिनियम, 2013 च्या अनुच्छेद 366 मधील उप-विभाग (2) च्या अनुषंगानेमहाराष्ट्र येथील निबंधक यांचेकडे ''मे. पोलो प्रॉस्परिटी पार्टनर्स एलएलपी (LLPINAAC-0275)'' य एलएलपी ची यानंतर 15 दिवसांनी आणि तीस दिवस उलटण्याअगोदरकंपनी अधिनियम 2013 च्या अध्याय XXI च्या भाग l अंतर्गत नेंदिणी करण्यासाठी अर्ज करणे प्रस्तावित आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट पढीलप्रमाणे आहे: व्यक्ती फर्म कॉपेरिट संस्था असोसिएशन किंवा इतर उपक्रमांना गंतवणक सङ्घा. व्यावसायिक सल्ला, व्यवस्थापन सल्ला आणि व्यापार सल्ला इ सह संपत्तीविषयक सेवा देण्याचा व्यवसाय करणे. प्रस्तावित कंपनीच्या डाफ्ट मेमोरॅंडम व आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची प्रत स.क्र. 64/1/3ए/ 64/1/3सी. हाऊस ऑफ लॉर्डस, सदनिका क्र 902, पुणे, पुणे शहर, महाराष्ट्र, भारत 411001
- येथील नोंदणीकृत कार्यालयात पाहता येईल. याद्वोरे सदर अर्जास हरकत असणाऱ्या कोणत्याहं व्यक्तीने त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सदर सचन प्रकाशित होण्याच्या दिनांकापासन एकवीस दिवसांच्या आत प्लॉट क्र. 6,7,8, सेक्टर 5, आयएमटी मनेसर, गुडगाव, हस्याणा, भारत 122050 येथे स्थित केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी), भारतीय कॉपीरेट कार्य संस्थान (आयआयसीए) यांचेकडे सादर करावे तसेच त्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणीकत

दिनांक : 25.07.2025

ठिकाण : नोएडा

पोलो प्रॉस्परिटी पार्टनर्स एलएलपी यांचेसाठी व

पुनम विनय राठी (नामनिर्देशित भागीदार विनय राठी ओमप्रकाश (नामनिर्देशित भागीदार दिनांक: 27.07.2025 | स्थान: पणे

या संके तस्थळावर उपलब्ध आहे.

ज्यासी क्षेत्रफळ ४३.१७ चौरस मीटर्स येणेप्रमाणे.

कर्जदारा, आणि जमानतदाराचे नाव

श्री. सुरेश सुनिल ढाले (कर्जदार), श्री. चांदणी ढाले (सह-कर्जदार) MH/KLP/ICRI/A000000042

श्री. गोविंदराव मल्लप्पा गोडसे (मृतक) आणि सह-कर्जदार आणि कायदेशिर वारस श्री. सुशिला गोविंदराव गोडसे, श्री. विजयंता गोविंदरा गोडसे

MH/KLP/SNGL/A000000023

वारे यांची मालमत्ता, उत्तरः रस्ता

श्री. सुनिल पोपट गवळी (कर्जदार) श्रीमती. मिना सुनिल गवळी (सह-कर्जदार) MH/KLP/SNGL/A000000262

उत्तरः श्री. चाहावाले यांची मालमत्ता. श्री. ओसामा लतिफ मुल्ला (कर्जदार) श्रीमती आफ्रिन लृतिफ मुल्ला

(सह-कर्जदार) MH/KLP/KLPR/A000001608

दिनांक : 27/07/2025, ठिकाण : कोल्हापुर

जाऊ शकला नाही कारण अशा मालमत्तेचे छायाचित्रण केले गेले आहे.

दिनांक -२६.०७.२०२५,

Ref No: PN/1936/25

जाणार नाही मिळकतीचे वर्णन जाहीर सूचना

एमआयडीसीकु रकुं म, दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे एपीआय आणि

इंटरमीडिएट मॅन्युफॅ क्चरिंग इंडस्ट्रीचा प्रस्तावित विस्तार ला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ईसी ओळख क्र मांक ईसी२४बी२४०५ एमएच ५४९३५६७एन, फाइल क्रमांक एसआयए/एमएच/आयएनडी३/ ४८१७८३/२०२४ दिनांक २२ जुलै २०२५ रोजी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. सदर पर्यावरणीय संमती पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तसेच मंत्रालयाच्या पर्यावरणीय विभागाच्या https://parivesh.nic.in

जाहीर नोटीस

आमचे अशील श्री किरण अरुण वाकचौरे असे कथन करतात की त्यांचे त्यांची आई कै. नयन

अरुण वाकचौरे यांचे निधन दिनांक २२/१२/२०२३ रोजी झाले असून त्यांच्या पश्च्यात त्यांना वारस

ज्यांची नावे सौ. पुजा संकेत वाळंजकरं, श्री.किरण अरुण वाकचीरे, श्री.अरुण बाबुराव वाकचीरे हेच वारस असून, यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही सदर जागेवर वारस म्हणून नाव नाही.

तथापि या बाबत कोणालाही कसल्याही प्रकारची तक्रार असल्यास आणि/किंवा कोणताही दाव

आहे किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपाची तक्रार असल्यास, त्यांनी या तारखेपासून १५ दिवसांच्य

आत खालील नमूद केलेल्या पत्यावर मला/आम्हाला कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे, तथापि ही सूचना दिल्या दिनांका पासून १५ दिवसात कोणत्याही व्यक्तीने या संदर्भात दावा व्यक्त न

केल्यास, यावर कोणीही यापुढे दावा व्यक्त करू शकणार नाही किंवा केल्यास तो ग्राह्म धरला

तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मधील गाव मौजे नांदेड सिटी येथील सर्व्हें नंबर ११ हिस्सा नंबर ७अ ,७बी, ८/१, ८/२, ९ सर्व्हें नंबर १२ हिस्सा नंबर २बी,६ सर्व्हें नंबर ७९.० हिस्सा नंबर २/१, २/२ येथील जनरंजनी-डी फेझ नंबर-२, मधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर सी-६११

आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटीच्या झेशन और रिकन्ट्रब्शन और इनफोर्सिट आर्था है। यह अपने स्वर्थित स्वार्थिक मालमत्तेचे सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट 2002 अन्वये आणि सेक्युरिटीच्या नियम 3 सह वाचलेल्या कलम 13(2) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करताना

व्याज् (अंमलबजावणी) नियम् 2002, नोटिसमध्ये नमूद केलेली रक्कम प्राप्त् झाल्यापासून 60 दिवसांच्या आर परतफेड करण्यासाठी खाली नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदारांना कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्याने जारी केलेली मागणी सचनाती या नोटिसचे, कर्जटाजूनी एकका प्रत्यक्त कार्याच्या स्थापान स्थापानी साजापाने सार्वा

कर्जदार/जामीनदार(ना) आणि सामान्यत: जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला उप अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतला आहे -उक्त कायद्याच्या कलम 13 चे कलम (4) सिक्युरिटी इंटरेस्ट इनफोर्समेंट नियम, 2002 च्या नियम 8 सह वाचल

आहे. कर्जदाराचे लक्ष या कायद्याच्या कलन 13 मधील उप-कलम (8) च्या तरतुर्वीकडे आमंत्रित केले आहे. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळ. विशेषत: कर्जदाराला आणि सर्वसाधारणपणे जनतेल

युवार मालमनेचा व्यवहार न करण्याची ताकीट देण्यात आली आहे आणि मालमनेशी कोणताही व्यवहा

सुर्पित पालमतोष वर्णन (अचल मालमत्ता): मालमत्त्वा सर्व भाग आणि तुकडा त्यासोबत बांधकाम बंअरिंग आर एस. नं. 387बी, हिस्सा नं. 5 / 2, 5 / 3, 5 / 4, प्लॉट नं. 43 आणि 44 एरिया 367-00 ची. भी., त्यापैकी रो हारुस्त युनिट नं बी-5 प्लॉट एरिया 40.33 ची. मी. (म्हणजे 434 ची. फूट) समाविट आरसीसी तळ आणि पहिला मजला बांधकाम संयुण एरिया क्षेत्रक 55.48 ची. मी. (म्हणजे 597 ची. फूट), रा. मोजी. मुडशिंगी, ता. कविंर, जि. कोल्हापुर. आणि मालमत्तेच्या चतुर्सिमाः पुर्वः रो हारुस्त युनिट नं. ए-3, पश्चिम: रोड, दक्षिण: खुला प्लॉट, उत्तरः रो हारुस्त युनिट नं. बी-4.

पुरक्षित मालमत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता): मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा त्यासोबत बांधकाम बैअरिंग आर.एस. नं. 257, प्लॉट नं. 70 क्षेत्रफळ 50.00 चौ. मी., रा. सांगली येथे स्थित, ता. मिरज, जि. सांगली, आणि मालमत्तेच्या चतुर्सिमाः पुर्वः रस्ता, पश्चिमः श्री. चव्हाण यांची मालमत्ता, दक्षिणः श्री.

सुरक्षित मालमत्तेषे वर्णन (अचल मालमत्ता): मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा जुना सर्व नं. 132 /1-2/2, नविन सर्व नं. 84 /1 /2 /2, प्लॉट नं. 15ए, क्षेत्रफळ एरिया 284.18 चौ मी., त्यापैकी पुर्वेकडील भाग क्षेत्रफळ एरिया 142.09 चौ.मी., त्यासोबत घर बांधकाम., बंगलो नं. मालमत्ता रा. मिरज येथे रिथत, ता. मिरज, जि. सांगली. आणि मालमत्तेच्या चतुर्सिमा: पुर्वः प्लॉट नं. 15 बी,

 श्री. इमाम सुल्तानसाब गोकावे (कर्जदार)
 23.04.2025, 08.04.2025 रोजी रु.
 22.07.2025

 श्री. यासिन इमाम गोकावे, श्री. शाहिदा इमाम गोकावे (सह-कर्जदार)
 640824/- (रुपये सहा लाख चाळीस हजार आठशे चोवीस फक्त)

पुरक्षित मालमत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता)ः मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा त्यासोबत बांधकाम बॅअरिंग आर.एस. नं. 87/1/1/बी/1 (जुना आर.एस. नं. 771/1/1/बी/1) त्यापेकी प्लॉट नं 18 घेतलेला एरिया 164.84 चौ. मी. ग. मौजी कुपवात्त, ता. मिराज, जि. सांगली. आणि मालमत्त्रचा चतुर्सिमाः पुर्वः श्री. फकिर यांची मालमत्ता, पश्चिमः श्री. मनोहर कांबळे यांची मालमत्ता, दक्षिणः रस्ता,

सुपक्षित मालमत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता): मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा त्यासोबत बांधकाम बंअरिंग सीटीएस नं. 17928, 17929, 17930 आणि 17931 क्षेत्रफळ 569.00 चौ. मी., 544.00 चौ. मी., 552.00 चौ. मी. आणि 535.00 चौ. मी. अनुक्रमे संपुर्ण क्षेत्रफळ 2200.00 चौ. मी., फ्लॅट नं. ए 301 सुपर बिल्ट-अप पुरिया क्षेत्रफळ 113.01 चौ. मी. पहिला मजला, बाबासाहेब पाटील विला नावाने

ओळखर्जी जाणारी बिर्ल्डीग, रा. शहापुर-कबनुर येथे स्थित, विस्तारीत एरिया, वार्ड नं. 08 शाहपुर, ता. हातकनंगले, जि. कोल्हापुर. आणि मालमत्तेच्या चतुर्सिमाः पुर्वः साइड मार्जिन, पश्चिमः लिफ्ट आणि फ्लॅट नं. ए304, दक्षिणः फ्लॅट युनिट नं. ए-302, उत्तरः साइड मार्जिन. कर्जदार / सहकर्जदार / जिमनदारांना वैधानिक सुचना कर्जदार/जामीनदारांनी सावधगिरी बाळगली आहे की मालमत्ता यापुढे कधीही सार्वजनिक लिलाव/निविदांद्वारे विकली जाऊ शकते आणि म्हणून ही सुरक्षा नियम 6, 8 आणि 9 अंतर्गत नोटीस म्हणून देखील मानली जाऊ

शकते (व्याज) अंमलबजावणी नियम, 2002. तपशिलवार यादी आणि पंचनामा अंडथळ्यांमुळे नोंदविल

यांच्याशी संपर्क साधाः सौ.निशिगंधा सूर्यवंशी.9008931551,सागर

बागवडे.7420900201,रुषिकेश उभाळे.9823244498,पंकज चौधरी.7081828333

पश्चिम : बी बंगलो प्लॉट नं. 15ए, दक्षिणः जुना आर.एस. नं. 131, उत्तरः 09 मी रस्ता.

केल्यास त्यावरील व्याजासह येथे नमुद केलेल्या रकमेसाठी एचएचएफएलच्या शुल्काच्या अधीन असेल.

लॅव्हेंडर लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्लॉट क्र मांक

DLNC/N डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड

नोंद. कार्यालयः एफ-33, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे-412220, CIN: L28991PN1961PLC139151 दूरध्वनीः +91-2138-660066, वेबसाईटः www.duncanengg.com, ईमेल आयडीः complianceofficer@duncanengg.com

30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक निकाल.

लेखापरीक्षण समितीच्या शिफारर्शींच्या आधारे, डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड ("कंपनी") च्या संचालक मंडळाने दि. 25 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) नियमन, 2015 मधील नियम 33 च्या अनुषंगाने 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक निकालांना मान्यता दिली आहे. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक (एस.एस. कोठारी मेहता अँड कं. एलएलपी) यांच्या लेखापरीक्षण अहवालासह वरील आर्थिक निकाल https://duncanengg.com/investors details/ financial-results यावर उपलब्ध आहेत तसेच येथे खाली दिलेला क्विक रिस्पॉन्स कोड स्कॅन करून देखील ते पाहता येऊ शकतात.



कंपनीच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

> डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड करिता अक्षत गोएंका

> > व्यवस्थापकीय संचालक

DIN: 07131982

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पत्ता - सीटीसी क्र. ११९/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे १६ जाहीर प्रगटन

जाहीर प्रगटन
जय मल्हार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी मु.पो. दरेकर टॉक्स, एस.टी. स्टॅण्डजवळ, जेजुरी ता. पूरंदर, जि. पुणे यांनी मा. सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य सह. पत. संस्था फेडरेशन मर्था, जि. पूणे यां कार्यालयाकडे संस्थेच्या थकवाकीदार कर्जदार व त्यांचे जामीनदार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळण्यसाठी दावा दुम्बल केला आहे, त्या सर्व थकवाकी.. कर्जदार व त्यांचे जामीनदार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळण्यसाठी दावा दुम्बल केला आहे, त्या सर्व थकवाकी.. कर्जदार व त्यांचे जामीनदार यांचा वाचा स्थाल केला आहे. त्या सर्व थकवाकी.. कर्जदार व त्यांचे जामीनदार यांचा विरुद्ध पत्र संस्था (सरसेवा) महाराष्ट्र राज्य सह एत. संस्था फेडरेशन मर्थ, पत्र साथ तिसरा मजला, प्रमिला अपार्टमेंट, लकाकी रोड, केवरोश्वर मिदरासमार, मोडल कॉलरी, शिवाजी नगर, पूणे १११०११ व्याच कार्वालया सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते, पत्र तुमालवाल कर्जदार व जामीनदार यांचा वेळावेळी सुनावणी नोटीस विरुक्त पत्र स्था स्वाच कर्जदार व तुमालवाल कर्जदार व जामीनदार यांचा वेळावेळी सुनावणी नोटीस विरुद्ध परसेवा प्रस्ति स्थाप स्वच्छ स्वच्यक सहकारी पत्रसंस्था, परसेवा महाराष्ट्र युज ११६९ कर्जदार व तुमालवाल कर्जदार व जामीनदार यांचा वेळावेळी सुनावणी नोटीस विरुद्ध रामिदरासमार, मोडल कॉलजरा होता सुनावणी सहाय किलविण्यात येत आहे, केवरियर मिदरासमार, मोडल कॉलजरा होता सुनावणी साठी बोलविण्यात येत आहे, केवरियर मिदरासमार, मोडल कॉलजरा होता सुनावणीस स्वच्ये सदरील दाव्यावाबत काही एक म्हणने नाही, असे गृहीत धरून त्याच्या विरुद्ध वसुली प्रमाणपत्र बाबत चा दावा निकाली काढणवात येईल, त्यांची संवधीतानी नीट घ्यांवी.

Ш	क्र.	कर्जदार / जामीनदार नाव	पत्ता	दावा क्र.	दावा रक्कम
		कर्जदार : रशिद हबीब पिंजारी	मु.पो. वेताळनगरच्या खालची वस्ती, जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे-४१२३०३		
	?	सहकर्जदार : मेहर रशिद पिंजारी	मु.पो. वेताळनगरच्या खालची वस्ती, जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे-४१२३०३	686	8,63,340
		जामिनदार : सुनिता बाबासो मोहिते			
	ę	जामिनदार : बाबुशा हैदर शेख	मु.पो. आनंदनगर मागे मल्हार प्लॉटिंग जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे-४१२३०३	୯९८	५७,६६,४७८
	3	जामिनदार : बाबुशा हैदर शेख	मु.पो. आनंदनगर मागे मल्हार प्लॉटिंग जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे-४१२३०३	ଓ୧୧	५७,६६,४७८
	8	जामिनदार : महादेव इराप्पा कांबळे	मु.पो. पुणे – पंढरपूर रोड, जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०३	۷00	३१,१२,५०४
	,	कर्जदार : सुनिल प्रकाश शिंदे	मु.पो. सिद्धेश्वर पेठ, पंचकटा सोलापूर नॉर्थ सोलापूर - ४१३००१		40.004
	G	जामिनदार : ओंकार प्रकाश गांधी	मु.पो. विद्यानगर,जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे-४१२३०३	८०५	4 રૂ, ૨૨૮

स्वाक्षरीत (हर्षित वसंतराव तावरे)

मा. सहा. निबंधक सह. संस्था (परसेवा), म. राज्य सह. पतसंस्था फेडरेशन मर्या., पुणे.

सहाय्यक निवंधक, सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पत्ता - सीटीसी क्र.119/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे 16 जाहीर समन्स

सखकर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., 41/4 क. निलेश आंगण सोसायटी, गणेशनगर, ता. हवेली, जि. पणे यांनी मा.सहा.निवंधक, सह.संस्था (परसेवा), महाराष्ट्र राज सह.पत.फेडरेशन मर्था., पुणे वा कार्यालयाकडे संस्थेच्या थकबाकीदार व त्यांचे जामीनदार यांच्या विरुष्ट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळणेसाठी दावे दाखल केलेले आहेत. या सर्व धकबाकीदार व त्यांचे जामीनदार यांना त्यांचे म्हणणे मांडणेसाठी संधी देऊन **सोमवार, दि. 1**4/07/2025 रोजी **मा.सहा** निबंधक, सह.संस्था (परसेवा) पुणे शहर द्वारा सीटीसी क्र. 119/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे या कार्यालयात सुनावणीसाटी बोलविण्यात आले होते. परंतु खालील जाबदार यांना बेळोबेळी सुनावणी नोटीस दिलेल्या पत्यावर आर.पी.ए.डी. द्वारे पाठबूनही ते सुनावणीस हजर राहिलेले नाहीत. तरी त्यांना शेवटची संर्घ देऊन त्यांचे म्हणणे मांडणेसाठी मा.सहा.निबंधक, सह.संस्था (परसेवा) पुणे शहर दूवारा सीटीसी क्र. 119/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे था ार्थालयात **मुख्यार, दि.** 31/07/2025 रोजी सकाळी 11.00 बाजता सुनावणीसाठी बोलविण्यात येत आहे. ते याही वेळी सुनावणीस गैरहजर राहित्यास त्यांचे सदरील दारुयाबाबर काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून त्यांचे बिरूष्द वसुली प्रमाणपत्र बाबतचा दावा निकाली काढण्यात येईल याची नोंद घ्यावी

प्रतिवादी -

सही.

लॅव्हेंडर लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड

श्री मंगेश शंकर कपलेश्वरी ऑफिस नंबर - ०३, सहकार बंगला, बी. एस. एन. एल. ऑफिस मागे, नकस्टॉप, पुणे - ४११००४ MOB. No.- 9822174492

23.04.2025, 08.04.2025 रोजी रू. |21.07.2025

23.04.2025, 08.04.2025 रोजी रु. 308466/- (रुपये तीन लाख आठ हजा

चारशे सदुसष्ठ फक्त)

23.04.2025, 08.04.2025 रोजी रु. 23.07.2025 2526218/- (रुपये पंचवीस लाख

^{5.} स्वा / - प्राषिकृत अषिकारी, हिंदुजा हाकासंग फायनान्स लिमटेड

सव्वीस हजार दोनशे अठरा फकत

23.04.2025, 08.04.2025 रोजी रू. 4927955/- (रुपये एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार नऊशे पंचावण्ण फक्त

1327495/- (रुपये तेरा लाख सत्तावीस हजार चारशे पंच्याण्णव फक्त)

क्र.	जाब देणार	पत्ता	दा. क्र.	एकूण स्वकम
1	जामीनदार : ताजवे बाळासाहेब रामजी जामीनदार : गायकवाड सौदागर माणिक	स.नं.93/1, बृंदाबन हाईट्स, फ्लॉट नं. 302, आण्णसाहेब मगर कॉलेजजबळ, मांजरी बु. पुणे स.नं.223/2 प्लॉट नं. 37 ए, प्रणव पार्क, उरूळी देवाची, पुणे	817	58,415/-
2	सहकर्जदार : नाईक सुषमा बिलास जामीनदार : पाटील शिवाजी पिराजी	स.नं.38/4, लेन नं. 8, किराड बिल्डॉंग, पहिला मजला, शंकरागर, खराडी, पुणे गट नं. 1053, एकाई सोसा., गणेशनगर, आव्हाळवाडी रोड, बाबोली, पुणे	819	16,43,090/-
3	कर्जदार : शेख समीर गुलाब जामीनदार : बाघमारे पांडुरंग सोपान जामीनदार : शेख शरीफ ईस्माइल	संभाजीनगर, बाबफ रोड, बाघोली, ता. हवेली, जि. पुणे दत्त मंदिराजबळ, गाबठाण बाघोली, ता. हवेली, जि. पुणे लेन नं. 4, रावसोनी कॉलेज रोड, गणेश मंदिराजबळ, गणेशनगर, बाघोली, पुणे	821	21,091/-
4	4 कर्जदार : खानपुरे चित्रच अशोष्क पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे जामीनदार : मोहिते दिलीप बाखुराच जामीनदार : बिस्तार्क विशाल स्पेश पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे पट नं. 921, पायक्षोनी काल्निजजबळ, डोमखेल रोड, बाघोली, पुणे		822	30,09,943/-
5	कर्जदार : गिते अजय धनराज सहकर्जदार : गिते ज्ञानेश्वरी धनराज	गट नं. 1005, लेन नं. 13, दुबे नगर, बाघोली, पुणे गट नं. 1005, लेन नं. 13, दुबे नगर, बाघोली, पुणे	823	79,462/-
6	कर्जदार : गिते ज्ञानेरुवरी धनराज सहकर्जदार : गिते अजय धनराज जामीनदार : गर्जे शिवदास नारावण	कर्मदार : गिते अजब घनराज पतंदे नं. 805, बिल्डींग डी स्तम रिहेंबिटेशन स्कीम, राजीवनगर, साज्ये विमाननगर, पुणे येनदार : गाँव शिवदास नारायण पर्टे नं. 1005, लेन नं. 13, दुखे नगर, बाधोली, पुणे हंदार : गुजर नवनाव हिमाञ्च कर्मदार : गुजर शिवतन नवनाथ पत्दे नं. 307, ग्रीननेस्ट सोसा., पाबळ रोड, शिकामूर, ता. शिकर, जि. पुणे सर्नेट नं. 307, ग्रीननेस्ट सोसा., पाबळ रोड, शिकामूर, ता. शिकर, जि. पुणे स. नं.203, साडे सत्ता नळी, पण्याच्या टाकीजवळ, माळवाडी, डडस्स, पुणे		1,07,604/-
7	कर्जदार : गुजर नवनाथ हिस्साऊ सहकर्जदार : गुजर शितल नवनाथ जामीनदार : कुदळे मारूती एकनाथ जामीनदार : कुदळे उमाकांत मुकुद			1,08,432/-
8	कर्जदार : जाधव आस्ती करण सहकर्जदार : जाधव करण राजेश	स.नं.199, गण्यती चीक, यमुना नगर, विमाननगर, ता. हवेली, जि. पुणे स.नं.199, गण्यती चीक, यमुना नगर, विमाननगर, ता. हवेली, जि. पुणे	826	86,279/-
9	जामीनदार : गायकवाड किर्ती गौरव	स.नं.103, आल्हाट बकीलजबळ, घर नं. बी/57, गांधीनगर, बेरबडा, पुणे	827	1,01,232/-
10	सहकर्जदार : गलांडे अनुपमा मिलींद	स.नं.3 यशवंत नगर, लोणकर माध्यमिक विद्यालयासमोर, वडगावशेरी, पुणे	828	80,584/-
11	जामीनदार : सोनटके राकेश पांडुरंग	घर नं. 3 सी/4 बी/3 लक्ष्मी कॉलनी, मोहम्मदबाडी, हडपसर, पुणे	829	1,03,561/-

(हर्षित वसंतराव तावरे) मा.सहा.निबंधक सह.संस्था (परसेवा) क्षिक ऑफ़ बड़ौदा

एमआयडीसी पिंपरी शाखा, दुकान नं. १५ आणि १६, एम्पायर स्क्रेअर, ऑटोक्लस्टर जवळ, चिंचवड, पूणे-४११०१९ ई मेल: dbpune@bankofbaroda.com, फोन : ०२० -२७४७२९८३

परिशिष्ट - १ - मालमत्ता सोडवून घेण्यासाठी सूचना (रिडम्पशन नोटीस)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रूल ६(२) आणि /किंवा रूल ८(६) अनुसार सूचना संदर्भ नं. BOB/MIDC/2025-26

श्री. जगदीश श्रीकांत चव्हाण व सौ. मोहिनी जगदीश चव्हाण, फ्लॅट नं. ६, विंग बी १, यशोपूरम सोसायटी, लिंक रोड, (चाणक्य हॉटेल मागे), चिंचवड, पुणे-४११०३३ संदर्भ : दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट

२००२ (सरफेसी अक्ट, २००२) मधील सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अंतर्गत येणाऱ्या रूल ६(२)आणि / किंवा रूल ८(६) अनुसार सूचना. संदर्भ :- १. सरफेसी ॲक्ट २००२ मधील सेक्शन १३(२) अनुसार **दि. २६/०६/२०२४** रोजी जारी करण्यात आलेली मागणी

२. सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(४) अनुसार दि. ०५/१०/२०२४ रोजी जारी करण्यात आलेली ताबा सूचना श्री / श्रीमती

जसे की, बँक ऑफ बडोदा, **एमआयडीसी शाखा पत्ता, दुकान नं. १५ व १६, एम्पायर स्क्रेअर, ऑटो क्लस्टरजवळ, चिंचवड, पुणे**-४९१०१९ हे सुरक्षित धनको असून त्यांना सरफेसी ॲक्ट (यापुढे उल्लेख ॲक्ट) २००२ मधील सेक्शन १३(२) आणि त्यासह वाचले जाणारे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स २००२ मधील कल्स (यापुढे उल्लेख कल्स) ३ अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांच वापर करुन आपणास दि. २६/०६/२०२४ रोजी मागणी सूचना जारी केली असून आपण कर्जदार /गहाणदार/ जामीनदार असल्याम्ळे आपण आपणाकडून येणे असलेली आणि सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करावी असे कळविले आहे आणि जसे की,आपण सदर रकमेची परतफेड केलेली नाही म्हणून खाली सही करणार यांनी सदर ॲक्टचे सेक्शन १३(४) आणि त्यासह वाचल्या जाणाऱ्या रूल ४ आणि /किंवा रूल ८ अनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून गहाणतारण असलेल्या सुरक्षित मालमत्तांचा (यापुढे उल्लेख सदर मालमत्ता) ज्यांचा उल्लेख विशेषकरून पुढील परिशिष्टात करण्यात

आला आहे त्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. (तयार संदर्भासाठी **दि. ०५/ १०/ २०२४** च्या ताबा सूचनेची प्रत येथे जोडली आहे) सदर सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्यात आल्यानंतर देखील, आपण सदर ताबा सूचनेत नमूद करण्यात आलेल्या येणे बाकी रकमेची परतफेड केलेली नाही. आपले लक्ष सदर मालमत्ता सोडवून घेण्याच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या मुदतीच्या संदर्भात सदर सरफेसी ॲक्ट,२००२ मधील सेक्शन (१३) चे सब- सेक्शन (८) कडे वेधण्यात येत आहे

त्यामुळे आपणास विनंती करण्यात येत आहे की, सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद करण्यात आल्याप्रमाणे आपणाकडून येणे असलेली रक्कम, त्यावर लागू होणारे व्याज, किमेत, आकार आणि खर्च यासह बँकेस परत करून आपली मालमत्ता सोडवून घ्यावी. अन्यथा बँकेस सदर सुरक्षित मालमत्तेची ई–ऑक्शन सूचना देऊन जाहीर लिलावाने विक्री करणे भाग पडेल. ई–ऑक्शनची तारीख आणि वेळ आणि मालमत्तेची राखीव किंमत आपणास स्वतंत्रेपणे कळविण्यात येईल.

	सुरक्षित मालमत्तेचे परिशि	2	
अ. क्र.	जंगम / स्थावर मालमत्तांचा तपशील	ताब्याची तारीख व ताब्याचा प्रकार (प्रतिकात्मक/प्रत्यक्ष)	ताब्याच्या पेपर प्रसिध्दीची तारीख (फक्त स्थावर मालमतेसाठी)
٩	रहिवासी फ्लंट नं. ए २०६, २ रा मजला, मंगल वाटीका स्कीम, सर्व्हें नं. ७४१, चिखली, पीसीएमसी बस डेपोजवळ, पाटील नगर, गाव चिखली, तालुका हवेली, जिल्हा पुणे–४११०६२		०५/१०/२०२४
31111	ले विश्वास		

श्री. महेश कुमार अग्रवाल

IndiaShelter

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा, एमआयडीसी शाखा

सोबत : दि. ०५/१०/२०२४ च्या प्रत्यक्ष ताबा सूचनेची प्रत

इंडिया शेल्टर फाइनेंस कॉर्पोरेशन लिमिटेड

Home Loans ाखा कार्यालय :- इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. सिद्धिविना र्नाटक बैंकेच्या वर, सांगली मिरज रोड विश्रामबाग, सांगली 416416 महाराष्ट्र

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे "ॲक्ट" म्हणू अपनि क्या नियम ८ (६) सह वाचली जाते. सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जवार, सहकर्जवार आणि जामीनवार किंवा त्याचे कायदे हैं च्या नियम ८(६) सह वाचली जाते. सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जवार, सहकर्जवार आणि जामीनवार किंवा त्यांचे कायदेशीर वारस किंव प्रतिनिधीना मुचना वेणात येते की इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिभिटेड (यापुढे सुरक्षित कर्जदार म्हणून संवर्भित) कडे गहाण ठेवलेली/दाखत केलेली खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, ज्याचा ताबा सुरक्षित कर्जदाराच्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे ज्याचे नोंदणीकृत कार्यालय सहाव ाजला, प्लॉट क्रमांक १५, संस्थात्मक क्षेत्र संक्टर ४४ गुरुग्राम-१२२००३ हरियाणा येथे आहे, ती कर्जदार, सहकर्जदार आणि जामीन कर्जदाराला देय असलेली रक्कम वसल करण्यासाठी खाली नमद केलेल्या तारखांना "जसे आहे. जिथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि "जे काही ऑह प्राधारावर विकली जाईल. विक्री अधिकृत अधिकाऱ्याद्वारे खाली नमूद केलेल्या ठिकाणी केली जाईल.

जामानदार याच नाव आणि खाते/एपी क्रमांक	13/ (2) दिनाक व स्वकंम	मालमत्तेचे वर्णन	ताराख आण प्रकार	किंमत	तपासणाचा ताराख आणि वेळ	
श्री. / श्रीमती. अंकिता आकाश साठे आणि श्री. / श्रीमती आकाश सुनिल साठे कर्ज खाते क्र HL11CHLONS000005079 936)/AP-10194296 बोली वाढ एक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त)	10/07/2024 आणि रू. 1843426/- (रूपये अठरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सच्वीस फक्त)	सर्व भाग आणि तुकडा संपत्ती बेअरिंग पलेंट नं. 101, एरिया क्षेत्रफळ 625 चौ. फुट पहिला मजला 'सम्राट अपार्टमेंट या नायाने ओळखली जानारी बिल्डिंग, बांधकाम सर्वे / गट नं. 9 / 5+6+7 एनए प्लॉट नं. 21 एरिया क्षेत्रफळ 189.75 चौ. मी आणि ग्रामपंचायत मुल्यांकन संपत्ती नं. 960 / 5, रा कोयना वसाहत ता कराड जि. सातारा चतुर्सिमाः पुर्वः खुला प्लॉट आणि प्लॉट नं. 22, पश्चिमः खुला प्लॉट आणि प्लॉट नं. 103, उत्तरः जिना आणि फ्लॅट नं. 102, दक्षिणः बिल्डिंग कॉमण एरिया आणि 6 मी रोड	प्रत्यक्ष	रु. 1407800/- (रूपये चौदा लाख सात हजार आउशे फक्त) बायाना रक्कम (EMD) रु. 140780/- (रूपये एक लाख चाळीस हजार सातशे ऐंशी फक्त)	27-08-2025 ईएमडी जमा करण्याची अंतिम तारीख 28-08-2025 लिलाव दिनांक: 29-08-2025	
श्री. / श्रीमती. जानकी रावत श्री. / श्रीमती प्रमोदकुमार रावत कर्ज खाते क्र HL41CHLONS000005074	17/11/2003 आणि रु. 2071171/- (रुपये वीस लाख	गहाण पत्ता:- जुना सर्वे नं. 239/1, नविन सर्वे नं. 239/1/1 गोटेवाडी रोड बायपास रा. तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली. 416314 सांगली	15/05/2025 प्रत्यक्ष	रू. 1583600/- (रूपये पंधरा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे फक्त)	27-08-2025 ईएमडी जमा करण्याची अंतिम	
714 / Ap10180277 बोली वाढ रक्कम	एकाहत्तर हजार	एकाइत्तर हजार चतुर्सिमा:- पूर्वः 5 फुट कॉमल	चतुर्सिमा:- पुर्वः 5 फुट कॉमल बोळ, पश्चिमः श्री. मोमीन यांची संपत्ती, उत्तरः	₹. 158360,	क्कम (EMD) /- (रुपये एक लाख	तारीख 28-08-2025
रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त)	फक्त)	श्री. रविंद्र भुपाल माने यांची उर्वरित जमीन सर्वे पर्यंत, दक्षिणः श्री. मोमीन		ड्जार तीनशे साठ कक्त)	लिलाव दिनांक: 29-08-2025	

ईएमढी जमा करण्याचे विकाण:- इंडिया शेल्टर फायनान्स. कॉर्पोरेशन लिमिटेड. भोसले प्राइड. 252/4. पहिला मजला. पणे बंगलोर रोड. पेटोल पंपाजवब लकापूर, कराड. महाराष्ट्र 415539 आणि इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि., सिद्धिविनायक हाऊस, तिसरा मजला, कार्यालय क्रमांक 302 हॉटेल ॲम्बेसेडर,जवळ, कर्नाटक बैंकेच्या वर, सांगली मिरज रोड विश्रामबाग, सांगली. 416416 महाराष्ट्र, **लिलावाचे ठिकाण:** इंडिया शेल्टर फायनान्स, कॉर्पोरेशन लिमिटेड, भोसले प्राइड, 252/4, पहिला मजला, पुणे बंगलोर रोड, पेट्रोल पंपाजवळ, मलकापूर, कराड. महाराष्ट्र 415539 आणि इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि., सिद्धिविनायक हाऊस, तिसरा मजला, कार्यालय क्रमांक 302 हॉटेल ॲम्बेसेडरजवळ, कर्नाटक बैंकेच्या वर, सांगली मिरज रोड विश्रामबाग, गंगली. ४१६४१६ महाराष्ट

पेमेंट पद्धत:-:- सर्व देयक इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावे डिमांड ड्राफ्टब्रारे केले जातील. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया सुरक्षित कर्जदाराची वेबसाइट www.indiashelter.in पहा किंवा अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा स्थळ : महाराष्ट्र, दिनांक : 27/07/2025

प्राधिकृत अधिकारी, इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कोणत्याही प्रश्नासाठी कृपया श्री. आकाश पाटील (+९१ ८७९३८२७६८२) यांच्याशी संपर्क साधा

एकत्रित

Whirlpool

व्हलेपूल ऑफ इंडिया लिमिटेड

CIN: L29191PN1960PLC020063, वेबसाईटः www.whirlpoolindia.com ई-मेलः investor_contact@whirlpool.com

नोंद. कार्यालय : ए-४, एमआयडीसी, रांजणगाव, तालुका - शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र, पिन - ४१२२२० कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र. 40, सेक्टर 44, गुरुग्राम- 122 002.

30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरिक्षित निष्कर्षांचा सारांश

स्वतंत्र

(रु. लाखात प्रती भाग कमाई वगळता)

ш		79(17				SANAU			
12	अ. तपशील क्र.	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले आर्थिक वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले आर्थिक वर्ष
×		30/06/2025 (अलेखापरीक्षित)	31/03/2025 (लेखापरीक्षित)	30/06/2024 (अलेखापरीक्षित)	31/03/2025 (लेखापरीक्षित)	30/06/2025 (अलेखापरीक्षित)	31/03/2025 (लेखापरीक्षित)	30/06/2024 (अलेखापरीक्षित)	31/03/2025 (लेखापरीक्षित)
	1 प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	2,31,747	1,89,007	2,38,370	7,42,080	2,43,232	2,00,467	2,49,686	7,91,937
2	2 कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / र्किवा असाधारण आयटम्सपूर्वी)	18,157	14,289	18,085	41,762	19,644	15,465	19,591	48,312
	3 करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण आयटम्सनंतर)	18,157	14,989	18,085	42,462	19,644	16,165	19,591	49,012
	4 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण आयटम्सनंतर)	13,507	11,086	13,403	31,337	14,608	11,947	14,525	36,278
5	5 कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरिता नफा / (तोटा) समाविष्ट (करा नंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करा नंतर)]	13,565	10,929	13,588	31,484	14,663	11,774	14,715	36,418
	6 समन्याय भाग भांडवल (प्रत्येकी रु. 10चे दर्शित मूल्य)	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687
7	7 राखीव (पुर्नमूल्यन राखीव वगळता) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	_	3,36,168	_	-	-	3,82,291
	8 प्रती भाग कमाई (प्रत्येकी रु 10/- चे) (चालू प्रवर्तनाकरिता)								
	मूलभूत :	10.65	8.74	10.56	24.70	11.49	9.40	11.34	28.30
	सौम्य केलेले :	10.65	8.74	10.56	24.70	11.49	9.40	11.34	28.30

वरील उतारा सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर खिवयरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 च्या रेग्युलेशन्स 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे फाईल केलेल्या 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचे सविस्तर

प्रारूप आहे. तिमाहीचे वित्तिय निष्कर्षाचे संपूर्ण प्रारूप (www.nseindia.com व www.bseindia.com) या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर आणि (www.whirpoolindia.com) या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिलेला QR कोड स्कॅन करूनही ते प्राप्त करता येईल.




स्थळ : गुरुग्राम तारीख : 26.07.2025

नरसिंहन ईश्वर व्यवस्थापकीय संचालक



नोंदी :

















मंडळाच्या वतीने आणि करिता